

प्र 1 अ

रिकांम्या जागा भरा

M- 6

- 1 निळ्या रंगाचा----- डोलाने फडकत होता.
- 2 मला----- म्हणून शंभर फटके मारावेत.
- 3 झाडाची सावली----- येईल.
- 4 रामानुजन यांच्या घरची परिस्थिती----- होती.
- 5 वाट पाहून -----कंटाळली.
- 6 बक्षीस मिळेल या आशेने -----घरी परतला.

आ

योग्य जोड्या जुळवा.

अ

ब

M- 4

- | | |
|------------|----------|
| 1 माऊलीची- | वाऱ्या |
| 2 वारी | माया |
| 3 कोवळे | कवयित्री |
| 4 कवी | पान |

इ

कोण कोणास म्हणाले

M- 5

- 1 "नाही नाही, तसं होणार नाही. "
- 2 "आचार्य, तुम्ही पांडवांचे पक्षपाती आहात. "
- 3 "पाप नष्ट व्हावे, आपल्यातील दोष जावेत म्हणून. "
- 4 "तू उद्या पुन्हा ये. "
- 5 "मी तर केव्हाच सोडवलंय सर!"

ई

चुक की बरोबर लिहा

M- 5

- 1 कवी गरीब माणसाला भेटायला आला.

- 2 तेनाली रामा ने हजार सुवर्ण नाणी मागितल्या.
- 3 पहारेकरी कवी राजाला अडवतात.
- 4 भोपळा गोड होता.
- 5 सहा महारथी अभिमन्यू वर एकदम तुटून पडले.

प्र 2 **एका वाक्यात उत्तरे लिहा** **M- 6**

- 1 कवीच्या मित्राने कशाचा कार्यक्रम ठरवला?
- 2 वारकरी मंडळी कुठे जमली?
- 3 अभिमन्यू ला काय ठाऊक नव्हते?
- 4 कविराज यांना कोणी अडवले?
- 5 देवा च्या प्रेरणेने पक्षी काय करतो?
- 6 रामानुजन यांना जगभर प्रसिद्धी कशामुळे मिळाली?

प्र 3 **खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यात लिहा (कोणतेही 3) M- 6**

- 1 अभिमन्यूचा वध कसा झाला?
- 2 तेनाली रामा ने राजाकडे कोणते बक्षीस मागितले?
- 3 शिक्षण अधिकाऱ्याने कोणते गणिताचे उदाहरण विद्यार्थ्यांना सोडवयाला दिले?
- 4 तुकोबांनी वारकऱ्यांना कोणती शिकवण दिली?
- 5 बिरबलाने कवीचे मित्राला कोणता सल्ला दिला?

प्र 4 अ **नाम ओळखा व त्याचा प्रकार सांगून अधोरेखित करा.** **M- 2**

- 1 गुलामगिरी कुणालाच आवडत नाही.
- 2 गंगा नदीचे पावित्र्य आपण जाणतो.

ब **वचन बदला.** **M- 2**

- 1 पाखरू
- 2 तुरा

क **सर्वनाम ओळखा** **M- 2**

- 1 जी गोष्ट आवडत नाही ती करू नये.
- 2 आम्ही जात आहोत.

प्र 5

पत्र लेखन

M- 4

मोठा भाऊ / मोठी बहीण या नात्याने आपणास लहान बहिणीला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला म्हणून अभिनंदन करणारे पत्र लिहा.

प्र 6

निबंध लेखन

M- 4

मी करोडपती झालो तर.....

प्र 7

पूढील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नाची योग्य उत्तरे लिह M- 4

आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करीत असतो तर खरा काम करणारा माणूस "आराम हराम है " असे मानतो. रात्रीची पाच-सहा तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करीत राहावे. उगाचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की काळ हा सतत पुढे जात असतो. तो कोणासाठीही थांबत नसतो. आपण तो आळस व्यर्थ दवडला, तर आपला कार्यभाग साधणार नाही. सतत तेच काम करीत राहिल्यास कंटाळा येतो. म्हणून तर सहा दिवस काम केल्यावर दर रविवारी सुट्टी असते. त्यादिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे.

- 1 सुट्टीच्या दिवशी काय करावे?
- 2 आळसात वेळ दडवल्यास काय होते?
- 3 प्रत्येकाने कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?
- 4 आळशी माणूस सतत कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत असतो?